

राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव
दुकानांमार्फत स्वस्त दराने तूरडाळ विक्री
करण्याच्या कार्यपध्दतीबाबत...

महाराष्ट्र शासन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: अधापु-२०१७/प्र.क्र. १८५/ना.पु.२२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक: ३० नोव्हेंबर, २०१७

वाचा :- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय क्र.सपस-२०१७/प्र.क्र.१९८/२४-स,
दिनांक २८ नोव्हेंबर, २०१७

परिपत्रक :-

राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर, तूरडाळीची विक्री राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून करण्याबाबतचा निर्णय संदभाधीन दि. २८ नोव्हेंबर, २०१७ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.

सदर भरडाई केलेल्या तूरडाळीची विक्री सर्व शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव धान्य दुकानांमार्फत वितरीत करावयाची आहे. सदर प्रक्रियेची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे असेल :

- १) राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून, सर्व शिधापत्रिकाधारकांना तूरडाळीची विक्री करावी.
- २) सदर तूरडाळ मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्राकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादीत यांच्या सानपाडा, नवी मुंबई यांच्या गोदामांत पुरविण्यात येईल. तसेच, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद व सोलापूर या शहरांसाठी, त्या शहरासाठी निश्चित केलेल्या गोदामामध्ये पणन महासंघामार्फत पोहोचविण्यात येईल. इतर जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत अन्नधान्याची वाहतूक दोन टप्प्यांमध्ये होत असल्यामुळे, संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कळविलेल्या गोदामापर्यंत पणन महासंघामार्फत तूरडाळीचा पुरवठा करण्यात येईल व तेथून ती स्वस्त धान्य दुकानांना पुरविण्यात येईल.
- ३) ज्या गोदामामध्ये साठवणूक करण्यात येणार आहे, त्या गोदामांमध्ये पुरवठा करावयाच्या तूरडाळीचे प्रमाण याबाबतची माहिती मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्राकरिता नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई व इतर जिल्ह्यांकरिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी/ अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्या-त्या परिक्षेत्रातील जिल्हा मार्केटिंग अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादीत यांना पाठवावी. तसेच सदर पत्राची प्रत शासनास सादर करील.
- ४) जिल्हा मार्केटिंग अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादीत यांनी त्या-त्या जिल्ह्यांच्या मागणीप्रमाणे १ किलोच्या पाकिटातील तूरडाळीच्या २५ पाकिटांची १ बॅग तयार करून विहित केलेल्या ठिकाणी पोहोच करावी.

५) तूरडाळ विहित ठिकाणी प्राप्त होताना त्या ठिकाणच्या नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई/जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादीत, मुंबई यांचे प्रतिनिधी यांनी प्राप्त झालेली तूरडाळ मागणीनुसार प्राप्त झाली असल्याबाबत एकत्रीत तपासणी करावी व त्याबाबतच्या प्रमाणपत्राची प्रत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादीत यांना सादर करावी. तसेच सदर प्रमाणपत्राची प्रत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादीत यांनी शासनास सादर करावी.

६) सदर तूरडाळीची विक्री ₹५५/- प्रतिकिलो या दराने करावयाची आहे. सदर तूरडाळीच्या विक्रीपोटी रास्तभाव धान्य दुकानदारास PoS मशिनद्वारे होणाऱ्या व्यवहारानुसार वितरित होणाऱ्या तूरडाळीस ₹ १.५० प्रतिकिलो व PoS मशिन व्यतिरिक्त वाटप होणाऱ्या तूरडाळीस ₹ ०.७० प्रतिकिलो एवढे मार्जिन दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांनी मागणी केलेल्या तूरडाळीच्या प्रमाणानुसार प्राप्त होणाऱ्या तूरडाळीची रक्कम ती प्राप्त होण्यापूर्वी ₹ ५०.०० प्रतिकिलो या दराने दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या नावे Indian Bank, Br. Mandvi, Masjid Bunder, Mumbai (IFSC CODE :- IDIB०००M०१३) या बँकेतील ७८६९५९९४८ या खाते क्रमांकावर जमा करावी. सदर रक्कम Neft, RTGS द्वारे अथवा रोखीने जमा करावी.

७) नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई/जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी सदर तूरडाळीची विक्री ₹५५/- प्रतिकिलो या दराने केल्यानंतर, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादीत, मुंबई यांचेकडे जमा करण्यात येणारी रक्कम ₹ ५०.०० प्रतिकिलो + रास्तभाव धान्य दुकानदार यांचे मार्जिन वजा करून उर्वरीत रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांच्या स्वीय प्रपंजी लेख्यामध्ये जमा करावी. शासकीय गोदामांपर्यंत पोहोचविलेली तूरडाळ, उचल करण्यात आलेली तूरडाळ याबाबतची माहिती SIMNIC वर दररोज अद्ययावत करावी.

८) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादीत, मुंबई यांनी शासनास पुढील मुद्यांबाबतची माहिती विवरणपत्रामध्ये दर सोमवारी व तूरडाळ पोहोच करण्यात येईल त्या दिवशी विवरणपत्रातील माहितीचा कालावधी नमूद करून शासनास napu२२.mhps@nic.in या ई-मेल वर सादर करावी :-, (अ) नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई/जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी विहित केलेल्या गोदामात (गोदामाच्या नावासह) पोहोच केलेली तूरडाळ, (ब) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादीत, मुंबई यांच्याकडे शिल्लक राहिलेली तूरडाळ, (क) तूरडाळीच्या विक्रीपोटी नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई/जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी ₹ ५०/- या दराने प्राप्त झालेली रक्कम, तूर व तूरडाळीबाबतची आकडेवारी “क्विंटलमध्ये” व रक्कम “रुपये लाखात” नमूद करण्यात यावी. सदर माहिती SIMNIC द्वारे एकत्रित करावी

उपरोक्त विवरणपत्रातील माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादीत, मुंबई यांनी उपसंचालक, नागरी पुरवठा, पुरवठा आयुक्तांचे कार्यालय, मुंबई यांना देखील पाठवावी.

उपरोक्त कार्यपध्दतीनुसार सर्व संबंधितांनी कार्यवाही करावी. सदर कार्यवाहीमध्ये कोणत्याही प्रकारे कसूर झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२०२११४३२१७५०६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(महेश पाठक)

प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
२. मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव
३. मा. मंत्री, सहकार, पणन व वस्त्रोद्योग यांचे खाजगी सचिव
४. मा. राज्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव
५. मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव
६. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. प्रधान सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, मंत्रालय, मुंबई.
९. सर्व विभागीय आयुक्त
१०. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई.
११. सर्व जिल्हाधिकारी
१२. नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई
१३. सर्व उपआयुक्त (पुरवठा)
१४. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी
१५. सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई.
१६. वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, जि. टी. हॉस्पिटल संकूल, मुंबई
१७. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई
१८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई
१९. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-२, मुंबई
२०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, मुंबई
२१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर
२२. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, नागरी पुरवठा, लेखा परिक्षा मंडळ द्वारा - वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई.
२३. वित्त विभाग, व्यय-४, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
२४. प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे स्वीय सहायक
२५. सर्व उपसचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
२६. संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
२७. निवडनस्ती (कार्यासन ना.पु. २२)